

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/भाग-१/आरोग्य-६
जी.टी. रुग्णालय आवार, १०वा मजला,
मंत्रालय, मुंबई -०१
तारीख: १३ एप्रिल, २०१७

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/प्र.क्र.२४०/आरोग्य-६, दि. ३१ मे, २०११
- २) शासन निर्णय क्र. रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/आरोग्य-६ दि. ४ ऑगस्ट, २०१६
- ३) शासन निर्णय क्र. रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/आरोग्य-६ दि. २९ सप्टेंबर, २०१६
- ४) शासन निर्णय क्र. रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/भाग-१/आरोग्य-६ दि. १ डिसेंबर, २०१६
- ५) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी यांचे पत्र क्र.रागांजीआयोसो/प्रशा/३०३७/भा-२/२९४/२०१७ दि. ८ मार्च, २०१७

प्रस्तावना :-

दि. ७ जुन, २०१६ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपुर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या स्वरूप व व्याप्तीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतीत आहे. सदर निविदा प्रक्रियेअंती विमा कंपनी निश्चित करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. दरम्यानच्या कालावधीत विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेस संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ दि. ३१ मार्च, २०१७ रोजी संपुष्टात येत आहे. सबब, विद्यमान योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नवीन नावाने दि. १ एप्रिल, २०१७ पासून राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या दि. ४ ऑगस्ट, २०१६ मधील तरतुदी / निकषानुसार योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतीत आहे. विमा कंपनीची निवड झाल्यानंतर सदर योजना सुधारीत तरतुदीसह अंमलात आणण्यात येईल. दरम्यानच्या कालावधीत लाभार्थ्यांच्या विमा संरक्षणामध्ये खंड पडू नये, म्हणून विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि. १ एप्रिल, २०१७ ते दि. ३० जुन, २०१७ या कालावधीकरिता, "महात्मा

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना" या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. विद्यमान योजनेमधील तरतुदीप्रमाणेच उपचार पध्दती व विमा संरक्षण मर्यादा अनुज्ञेय राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१७०४१३१४४७४३३७१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स्ने.म.दोरनाल

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा.राज्यमंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा.राज्यमंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, विधानभवन, मुंबई- २१

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई

विभागीय आयुक्त (सर्व)

आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, वरळी, मुंबई

उप महासंचालक, आधार (यु.आय.डी), टेलिफोन एक्चेंज बिल्डींग, कफ परेड, मुंबई

अतिरीक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालीका, मुंबई

जिल्हाधिकारी/आयुक्त, महानगरपालीका(सर्व)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

सह सचिव / उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई

संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालीका, मुंबई

सहसंचालक/ उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळे (सर्व)

जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व)

जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)

नियंत्रक, शिधावाटप, मुंबई

जिल्हा पुरवठा अधिकारी, (सर्व)

जिल्हा माहिती अधिकारी (सर्व)

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये (सर्व)

सर्व कार्यासने , सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

भारतीय जनता पक्ष , महाराष्ट्र प्रदेश वसंतराव भगवान चौक, नरीमन पार्क , मुंबई-२०

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर मुंबई- २८

इंडीयन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)समिती टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,

दादर, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पार्क मुंबई- २१

बहुजन समाज पक्ष, डी-१ इन्सा हठमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई ४०० ००१

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई ४०० ००४

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई -१३
निवड नस्ती.